

UNIVERSAL
LIBRARY

OU_192559

UNIVERSAL
LIBRARY

धर्मजागृति मासिकातून षेतलेला लेख.

एक नवे तुफान.



लेखक

राजाराम सखाराम भागवत, एम. ए.

१९१२.

M.E

102

किमत १ रुपया.

एक नवे तुफान.

(ले. राजाराम सखाराम भागवतं, एम. ए. ठाणे.,)

[You cannot always agree with me and I dont shrink from your criticism. I only ask you not to take for granted the truth of every thing said against me by my enemies for I cannot spare time to answer them. I cannot promise to please you always but I can promise to strive my best to serve the Nation, as I judge of service. I cannot promise to agree with and to follow you ~~alwys~~; the duty of a leader is to lead; while he should always consult his colleagues and listen to their advice, the final responsibility before the public must be his, and his therefore the final decision. A general should see furthar than his officers and his army, and cannot explain while battles are going on, every move in the campaign He is to be justified or condemned by his results.

Annie Besant's Presidential address at the Indian National Congress 1917.]

राजकारणाचे वातावरण प्रायः कधीच शान्त नसते. मानवजातीची राजकीय चळवळ म्हणजे बहुधा तुफानांची मालिका होय. सामाजिक औ-योगिक, शैक्षणिक चळवळी वादळी वातावरणांत राजकारणाइतक्या गुरु-फटलेल्या असत नाहीत. पण राजकीय चळवळीचा स्वभावच असा आहे की, तुफान केल्याविना ती आपले अभीष्ट साध्य करूं शकत नाहीं. इसापनीती-तल्या नावाड्याप्रमाणे वारा जरा पडलेला व समुद्र जरा शांत पाहिला म्हणजे कोणीही सुशालचंद माणसानें राजकारणाच्या पाण्यावर शीढ उभा-रून गमतीखातर सहल करण्यास पुढे सरसावूं नये. कारण लहान दिसणारी लान थोड्याच वेळांत पर्वतप्राय होते, शांत वाटणारे वारे अल्पावधीत झुंज स्वेळूं लागतात, व पांच मिनिटांपूर्वी जेथें सामसूम दिसत होते तेथें आका-

शांत कृष्णवर्णी मेघराजांच्या अंगावर बिजलीची चमक पडावयास लागून प्राणान्तसमय आल्यासारखा भासतो; व असल्या वादळांत अतिशय कुशल नावाड्याचें तारुंहा क्षणोक्षणीं गडप होईल असा सर्व घरकोंबढ्या माणसांस रंग दिसू लागतो. त्याची राजकीय कुंडली आधींच वर्तवृन पुष्करदां त्याचा मृत्युकाळही ते आपल्याशींच निश्चित करितात. पण हा वादळांत सांपडलेला नावाढी जर जातिवंत नावाढी असेल तर तो यत्किंचित्तर्ही न डगमगतां आपले कौशल्यसर्वस्व सर्व करून नुसतें आपले तारुं तरतें ठेवितो. इतकेंच नव्हे तर वादळ नेर्हील तिकडे न जातां आपण पूर्वी निश्चित केलेल्या मार्गानेच पुढे जात असतो.

राजकीय चळवळीचें हे वादळी स्वरूप जरी शान्तपणे प्रगति करूं इच्छिणाऱ्यास अगदीं नायसंत असलें, तरी त्यास इलाज नसतो, व कोणीही राजकीय पुढारी त्याची तकार करीत नाहीं. तशी तकार करणे म्हणजे सती जाण्यास तयार असलेल्या स्त्रीनिं अंग भाजल्याची तकार करण्यासारखें हास्यास्पद होय. राजकीय चळवळीचें स्वरूप जोंवर हे असे आहे तोंपर्यंत मला वादळांत जावयाचें नाहीं असा हट्ट धरून बसणारास सर्व राजकारणच वर्ज्य करावें लागेल. ज्यास या चळवळीत पडणे असेल त्यानें सर्व धके चेपेटे मुकाट्यानें सोसले पाहिजेत. गेले चार पांच महिने मिसेस बेझंट या एका मोठ्या वावटळीत सांपडलेल्या आहेत व त्या वावटळीत हिंदुस्थानच्या राजकारणाचें तारुं मार्गभ्रष्ट होणार नाहीं यासाठीं त्या अविश्रांत मेहेनत करीत आहेत. त्यांच्या वयास आज बहात्तरांवर वर्षे शालीं आहेत. इतक्या अवधींत त्यांनी किंत्येक वादळे पाहिलीं आहेत व अनेक वादळांत सुकाणवरचा हात घट्ट करून आपले गलबत योग्य मार्गनिं वहिवाटले आहे. या वादळांत त्यांची इतिश्री होणार असें जरी पुष्कळ प्रेक्षकलोक म्हणत असले तरी आपला मार्ग सत्य आहे असा त्यांस भरंवसा आहे, व आपण यांतून नीट पार पहूं अशी त्यांस उमेद आहे. पुढे काय होणार तें पुढे दिसेल, त्याविष्यां आज निश्चित असें कोणी सांगू शकणार नाहीं व सांगितले तरी कोणी ऐकणार नाहीं. बाई आपली जबाबदारी शिरावर वाहण्यास पूर्ण समर्थ आहेत. पण या वादळामध्ये किंत्येकांची दिशाभूल होण्याचा संभव आहे. तुफान माजले म्हणजे मार्गदर्शक आकाशज्योतींस मेघराज आपल्या जवनिकेंत मुंदावतो व ज्याच्यापाशीं स्वतःचें असें होकायंत्र नाहीं त्यास ब्रमांत

पाढतो. अशी आज पुष्टकांची स्थिति झाली आहे. कित्येकांस आजच्या राजकारणांत मिसेस बेझंट यांचे हेतूविषयीं संशय येत आहे. कित्येकांना त्यांची बुद्धि चळली असें वाटूं लागले आहे. राजकारणांत काय किंवा कोठेही काय व्यक्ती-व्यक्तीमध्यें मतभेद होणारच. त्यावहाल कोणी कोणास नांवें ठेवण्याचें कारण नाही. एण जेव्हां मतभेदाच्या मुळाशीं असद्वेतूचा संशय येऊं लागतो, जेव्हां मतभेद हे कार्याबद्दल नसून व्यक्तीबद्दल आहेत अशी समाजाची भावना होऊं पहाते, तेव्हां राजकारणाच्या कार्यांस एक नवीन विन उत्पन्न होतें. मतभेद योग्य असले तरी कोणत्याही पुढाऱ्यावरील विश्वास डूळमर्हीत होणे ही गोष्ट त्या पुढाऱ्याच्या राजकीय कार्यक्षमतेस कमीपणा आणते. अशा परिस्थितीत वादळामध्यें ज्या गोष्टी जनतेस दिसत नाहीत किंवा वादळाचा फायदा घेऊन ज्या गोष्टीचा मुहाम जनतेसमोर विषयांस करण्यांत येतो त्या त्यांचेसमोर शांतपणानें मांडणे हें अगदी आवश्यक होतें. हें आवश्यक कार्य उरकण्याचा या लेखकाचा आज संकल्प आहे.

या लेखांत राजकीय गोष्टीचा स्वतंत्रपणे विचार कराबयाचा नाही. तें धर्मजागृतीचें क्षेत्र नाही. मिसेस बेझंट यांचे विचारांची संगति समजण्यास जितक्या राजकीय गोष्टीची चर्चा करणे जरूर आहे, तितकीच धरून आम्ही आटपतें घेणार आहों. कारण हल्हीच्या राजकीय प्रश्नांवर मत प्रकट करण्याचा या लेखाचा हेतु नसून मिसेस बेझंट यांचीं मते सर्वांस मान्य होतील अशी आमची अपेक्षा नाही. पण त्यांच्या मतांत कांहीं सुसंगतता आहे, त्यांच्या धोरणांत कांहीं दूरदृष्टि आहे हें वाच्कांच्या नजरेस आणून, जरी त्यांचे व मिसेस बेझंट यांचे एकमत झाले नाहीं तरी मिसेस बेझंट यांचेविषयीं उत्पन्न झालेला अविश्वांस दूर करावा व त्यांचे हेतूवर केलेल्या आरोपांचे निरसन करावे अशा आमची अपेक्षा आहे.

प्रथम हल्हीच्या वादांत ज्या स्पोटचा गोष्टी खाऱ्या म्हणून प्रसून करण्यांत येत आहेत त्यांचा निकाल करू. बांडगुळे उपटर्ली म्हणजे पुढचे कार्य सुलम होईल.

मुंबईचे शं. जमनादास द्वारकादास यांनी प्रथम सत्याग्रहाच्या शपथेवर सही केली. पण ती मध्यंतरीं काढून घेतली, व नंतर पुनः घातली. मध्यं

तरीं सही काढून वेतली ती मिसेस बेझंट यांच्या अत्याग्रहावरून काढून घेतली असें 'क्लेरी' चे म्हणणे आहे. हें निव्वळ खोटें आहे. प्रस्तुत लेखकानें या गोष्टीची चवकशी केलेली आहे. ज्यास प्रस्तुत लेखकाची माहिती विश्वसनीय वाटत नसेल त्यांने स्वतः चवकशी करून काय ते सरे शोधावें. पण गप्पांवर विश्वास ठेवू नये.

रॉलेट कायदा हा चांगला कायदा आहे, त्यांत राजनिष्ठ माणसास तकार करण्यासारखे कांहीं वाईट नाहीं, असें मिसेस बेझंट यांचे मत असल्याची बातमी असोशिएटेड प्रेसने प्रसिद्ध केली होती, ती गोष्ट खोटी. असोशिएटेड प्रेसनेही आपली बातमी चुकीची असल्याचे नंतर प्रसिद्ध केले, पण बन्याच वर्तमानगत्रानीं पहिली चुकीची बातमी तेवढीच प्रसिद्ध केली; व त्यांने गैरसमजून मात्र लोकांत पसरली. रॉलेट कायदा चांगला आहे, त्यांत कांहीं वाईट नाहीं, असें मिसेस बेझंट यांचे मत नव्हतें व नाहीं. कायदा पास होण्यापूर्वी त्यांनी आठ दहा लेख त्यासंबंधाने न्यू इंडियांत लिहिले व न्यांतील दोष सविस्तरपणे चव्हाण्यावर आणिले. कायद्यांत कांहीं दुरुस्त्या होऊन तो पुढे पास झाला. या दुरुस्त्यानीं कायद्याची नांगी कांहीं नरम एडली. पण जरी दुरुस्त्या झाल्या असल्या तरी कायदा वाईट आहे, त्याचा निषेध करणे अगदीं अवश्यक आहे, असेंच मिसेस बेझंट यांनी तो कायदा पास झाल्यावरही दोन अग्रलेख लिहून न्यू इंडियांत प्रतिपादिले होते. मी विलायतें या कायद्याविरुद्ध चलवळ करीन असेंच त्यांनी विलायतेस जातानाही सांगितले आहे. राजनिष्ठ नागरिकास या कायद्यांत तकार करण्याजोगे (nothing to which a loyal citizen can object) कांहीं नाहीं हें जे मत त्यांच्या तोंडी धालण्यांत आले होते, त्याच्या ऐवजीं “ ह्या कायद्यांत ज्या दुरुस्त्या आल्या आहेत त्यांनी त्याचे स्वरूप असें झाले आहे कीं, राजनिष्ठ नागरिकास तो कायदा मोडून धाव्यावर बसवितां येईल असे कलम त्यांत आतां राहिले नाहीं व म्हणूनच इतर कायदे मोडण्याचा प्रश्न उत्पन्न झाला ” असें मिसेस बेझंट यांचे म्हणणे होते. कायदा चांगला कीं वाईट याविषयी मिसेस बेझंट व इतर पुढारी यांचेमध्ये कांहीं मतभेद नाहीं. सर्वांसाच तो अतिशय आक्षेपार्ह वाटत आहे. मिसेस बेझंट यांचे इतकेंच म्हणणे आहे कीं, जोंपर्यंत देशांत पूर्ण स्वस्थपणा नाहीं व शांततेचा भंग होण्याचा संभव आहे तोंपर्यंत या कायद्याविरुद्ध जी चलवळ कराव-

याची ती वंद ठेवावी, शांतताभंगाचा संशय नाहींसा झाला म्हणजे कायथा-विरुद्ध सनदशीर चळवळ पुनः सुरु करावी. पण आजचे कायथा-विरुद्ध जोराची चळवळ केळ्यास लोकांस ढोकें शांत ठेवणे कठीण पडल व दुष्प्रिणाम ओढवतील. ज्या कारणास्तव महात्मा गांधी यांनी सत्याग्रहाची चळवळ वंद ठेविली त्याच्च कारणास्तव रैलेट कायथा-विरुद्ध चळवळ दोन दिवस वंद ठेवावी असें त्यांचे म्हणणे आहे. लो. टिळक यास इंग्रजी येत नाहीं असें मिसेस बेझंट म्हणाल्याचे बाबू बिपिनचंद्र पाल सांगतात. ही बातमी स्लोटी आहे. मिसेस बेझंट यांनी त्याचा साफ इनकार करून अशी पृच्छा केली आहे की, मी लो. टिळक यांचीं इंग्रजी पुस्तके वाचलीं नाहींत व त्यांचीं इंग्रजी व्याख्याने ऐकिलीं नाहींत अशी लेकांची कल्पना आहे की काय ?

कॉंग्रेसतर्फे जे डेप्युटेशन विलायतेस जावयाचे त्याचीं सूत्रे माझ्या हातीं पाहिजेत, तीं माझ्या हातीं न दिल्यास मी हिंदुस्थानांतील पुढारी लोकांस डेप्युटेशनवर तुम्हीं जाऊ नका असें सांगेन असें बाई म्हणाल्याचे मि. बिपिनचंद्र पाल म्हणतात. ही देखील निवळ गप्प आहे. ज्या माणसां-जवळ बाई असें बोलन्याचा पालबाबू हवाला देनात त्या गृहस्थाने वर्तमान-पत्रांत असें प्रसिद्ध केले आहे की, मजपाशीं बाई असें मुर्छीच म्हणाल्या नाहींत, तेव्हां या गोष्टीचे पिष्ठेषण करण्याचे कारण नाहीं. आतां कांहीं वादग्रस्त प्रश्नांकडे वळू. दिलीकॉंग्रेसमध्ये मिसेस बेझंट व राष्ट्रीय पक्षाचे इतर अनुयायी यांचेमध्ये मतभेद उत्पन्न झाला. हा मतभेद उत्पन्न होण्याचे कारण मिसेस बेझंट यांम कॉंग्रेस आपल्या मुठीत ठेवावयाची होती, पण इतरांनी त्यांचे वर्चस्व कमी केल्यामुळे कांहीं तरी कुणपती काढून त्यांनी मतभेद उत्पन्न केला, सरोखरी मिसेस बेझंट व इतर राष्ट्रीय पक्षाचीं माणसे यांमध्ये मतभेद नाही आहे, व जरी असला तरी बहुमत ज्या बाजूस आहे ती बाजू मिसेस बेझंट यांनी कबूल केली पाहिजे असें बाईच्या विरुद्धपक्षाचे म्हणणे आहे.

दिलीकॉंग्रेसमध्ये दोन गोष्टींबद्दल मिसेस बेझंट यांचा विशेष कटाक्ष होता. प्रांतिक स्वराज्य ही एक व सर्वांचे ऐक्य ही दुसरी.

जग आपणास सरकाराशीं कांहीं मागणी करावयाची असली तर ती एकमुख्याने झाल्याशिवाय तिला फारसा जोर येणार नाहीं ही गोष्ट सर्वच

लोकांस कबूल होण्यासारखी आहे. मागणीच्या वेळीं फूट पडून जितके नुकसान हाईल त्यापेक्षां फूट पढू नये याकरिता जरी मागणी थोडी कमी केली तरी त्यांत तितके नुकसान नाही, हेही म्हणणे पुष्कळांस पटेल. देशांत पक्ष नकोत असें नाहीं, पण जेव्हां सर्व पक्षांनी तिसऱ्याकडे मागणी करावयाची आहे तेव्हां सर्व पक्षांनी एकवर्ग आपापले मतभेद विसरण्यास शिकणे जरूर आहे, या धोरणाने मांटग्रू-चेम्सफर्ड रिपोर्ट प्रसिद्ध झाल्यावर मिसेस बेझंट यांनी सर्व पक्षांत एकी करण्याचा विशेष प्रयत्न केला. ज्यांना मुंबईकॉंग्रेसच्या सब्जेक्ट कमिटील कामाची माहिती असेल त्यांना या ऐक्याच्या बाबतीत मिसेस बेझंट यांनी किती स्वटप्ट केली होती तें सांगण्याची जरूरी नाहीं. ऐक्याची जरूर भासल्यामुळे मुंबईकॉंग्रेसला सर्व राष्ट्रीय पक्ष व अर्धा नेमस्त पक्ष यांचा पाठिंबा होता. नेमस्त पक्षाचे मुंबईचे कांहीं पुढारी, मद्रासचे सर्व पुढारी, संयुक्त प्रांतांतले कांहीं बडेबदे पुढारी यांनी त्या कॉंग्रेसला दुजोरा दिला होता. जे नेमस्ताग्रणी या कॉंग्रेसमध्ये आले नव्हते ते सर्व तिच्या विरुद्ध होते असें नाहीं. कित्येक नेमस्त लोक मुंबईकॉंग्रेसला येण्यास तयार होते, पण त्यांचे कांहीं पुढारी कॉंग्रेसधून फुटून गेल्यामुळे त्यांस आपल्या मित्रमंडळीस एकदम तोडणे वरेवाटले नाही. जे नेमस्त पुढारी मुंबईकॉंग्रेसला विरोध करीत होते त्यांनी आपली निराळी सभा भरविली. या दोन्ही सभा झाल्यावर ही गोष्ट स्पष्ट झाली कीं, नेमस्त सभा व मुंबईकॉंग्रेस यांमध्ये जरी कांहीं मतभेद असला तरी दोन निराळ्या सभा काढण्याइतका मोठा तो नव्हता. दोन्ही सभांनी मांटग्रू-चेम्सफर्ड रिपोर्टमध्ये ज्या सुधारणा सुचविल्या झार्हा वहुतेक एकच आहेत. त्या पाहून पुष्कळ लोक विचारू लागले कीं, जर मतभेद फारसा नाहीं तर नेमस्त पक्षाने कॉंग्रेस सोडण्यास काय कारण आहे? मुंबईकॉंग्रेसनंतर तीन महिन्यांनी दिलीकॉंग्रेस झाली. यात अधिक एकी होण्याचा शक्यता उत्पन्न झाली होती. ना. शास्त्री यांचा पक्ष त्या कॉंग्रेसला मिळाला होता. अशा स्थितीत मुंबईकॉंग्रेसमध्ये नेमस्त पुढायांशी संगनमत करून ज्या गोष्टी कायम ठरविल्या होत्या त्यांत जर फिरवाफिरव करण्यांत न येती तर ना. शास्त्री यांचा पक्ष दिलीकॉंग्रेसला कायमचा चिकटता, व मग ना. सुरेंद्रनाथ बानर्जी आदिकरून इतर वाहेर राहिलेले नेमस्ताग्रणीही हळू हळू कॉंग्रेसशी मिळते येते अशी ती संधि होती. ना. शास्त्री यांचा पक्ष म्हणजे

के. गोखले यांचा पक्ष होय. या पक्षास नेमस्त वर्गमध्ये एक प्रकारचं महत्व आहे व जर हा पक्ष दिल्लीकॅग्रेसने आपलासा करून घेतला असता तर बद्दुतेक सर्व नेमस्त पक्ष कॅग्रेसचा पुरस्कर्ता आहे असे ठरून नंतर लौकरच सर्व नेमस्तपक्ष त्यानंतर कॅग्रेसशी पूर्वीप्रमाणे सहकार्य करू लागता यांत संशय नाही. या वेळेस ज्यांनी एकीचं महत्व ओळखलेले होते अशा पुढायांचे—व मिसेस बेझंट त्यांत आग्रण्य होत्या—जर असे म्हणणे होते कीं, मुंबईस ज्या गोष्टी राष्ट्रीय व नेमस्त पक्षानें निश्चित केल्या आहेत त्यांत नेमस्त पक्षाच्या संमतीशिवाय फिरवाकिरव करू नये तर त्यांत वावरंगे ते काय? मुंबईची कॅग्रेस सुधारणांचा विचार करण्याकरितांच म्हणून मुद्दाम भरविलेली होती. ती हजार विषयांचा विचार करणारी वार्षिक कॅग्रेस नव्हती. ज्या गोष्टीकरितां म्हणून ही जादा कॅग्रेस मुद्दाम भरली व ज्या गोष्टींचा तेथें मवाळजहालांनी विशेष सल करून दोघांच्या संमतीचा म्हणून सरकारपुढे टाकण्यास एक संयुक्त खडी तयार केला ती गोष्ट तीन महिन्यांनी बदलून दोघां पक्षांमध्ये झालेल्या ठरावास हरताळ फासणे ही गोष्ट अयोग्य होती. त्यापासून फार तोटे झाले आहेत हे आज दिसतच आहे. मुंबईच्या कॅग्रेसला जितका नेमस्तांचा पाठिंबा होता त्यांतला पुष्कळ दिल्लीनंतर कमी झाला. राष्ट्रीय पक्ष व नेमस्त पक्ष हे परस्परांस दूर झाले, व नेमस्त पक्षास आपले डेप्युटेशन निराळे असावे असे वाटण्यास एक सबळ कारण मिळाले. राष्ट्रीय पक्षांतही दुही झाली. कॅग्रेसच्या डेप्युटेशनवर ज्या तोलाची माणसं जावयास पाहिजेत त्यापैकीं काहीं जाण्यास नाकबूल झालीं व कांहींचा उत्साह थंडावला. अध्यक्ष पंडित मदन मोहन हे जाणार असे वर्तमानपत्रे सांगतात; पण जातील तेव्हां सरे. आज देशांत सर्वत्र दुही आहे व त्यांचे मूळ कारण दिल्लीच्या कॅग्रेसमध्ये आहे, हे कोणाही चाणाक्ष माणसास समजेल. ही दुही पुढे देशास न जाचो म्हणजे मिळविली. चरे ही दुही करून मिळविलं काय? तर मुख्यतः प्रांतिक स्वराज्य तात्काळ मागण्याचा ठराव. एकंदर सर्व स्वराज्य पंधरा वर्षांत कॅग्रेसला पाहिजे आहे. त्यांतले प्रांतिक स्वराज्य सहा वर्षांनी हवे असे कॅग्रेस म्हणत होती. ती सहा वर्षांची गोष्ट आज हवी या मागणीकरितां एकी मोठणे म्हणजे कालिदास म्हणतो त्याप्रमाणे-

‘ अल्पस्य हेतोर्बहु हातुम् इच्छुन् ’

असे करणे होय.

प्रांतिक स्वराज्यासंबंधाने पुष्कळ लोक विचारतात की, तें एकदम मागितलें तर त्याने काय गेले ? जितके कमी मागाल तिततके कमी मिळेल. अधिक मागितल्यासच कांहीं अधिक पदरांत पडण्याचा संभव आहे. पण असें विचारणारे लोक हें विसरतात की हा कमी मागण्याचा किंवा अधिक मागण्याचा प्रश्न नसून परस्परविरोधी किंवा परस्परसुसंबद्ध मागणी करण्याचा प्रश्न आहे. जे दहापंधरा वर्षांत संबंध होमरुल मागतात ते योग्य असल्यास प्रांतिक स्वराज्य लवकर मागण्यास कचरील असें आमच्या वाचकांस वाटते काय ? तर या प्रश्नाचा जरा बारकाईने विचार करू.

१९१६ च्या कॅग्रेसमध्ये कॅग्रेस लीग स्कीम पास होऊन ती राष्ट्राची मागणी म्हणून ठसली. तींत राज्यकारभाराचीं कांहीं खातीं लोकांच्या ताब्यांत याव्याचीं व कांहीं नोकरशाहीकडे पाठवावयाचीं हें तच्च (ज्यास Diarchy चे तच्च म्हणतात व ज्यास आपण येथे ' सत्ताविभाग ' असें म्हणू ते) नव्हतें-निदान तें स्पष्ट नव्हते. मॅट्रेग्यु साहेबांच्या योजनेत तें अगदी प्रमुख आहे. आज मतदारसंघ तयार नाहीत, तेव्हां आम्ही कांहीं खातीं लोकांच्या हातीं देऊ; व तीं नीट चालल्यास आणखी खातीं त्यांचेकडे सोंपवू. योग्य मतदार-संघाच्या अभावी अननुभवी लोकांच्या हातांत अशी हत्प्या-हत्यानेंच सत्ता दिली पाहिजे, या आदितच्चावर मॅट्रेग्युसाहेबांची योजना रचलेली आहे. हें तच्च प्रांतिक सरकारांस लावून कांहीं प्रांतिक खातीं ते लोकांच्या हातीं देण्यास तयार आहेत. पण वरिष्ठ सरकारास हें तच्च लावण्याचा समय अद्याप आला नाही, तो पुढे येईल, अशी त्यांची समजूत आहे. तेव्हां ते वरिष्ठ सरकारांत आज कोणतेंच खातें लोकांस देण्यास तयार नाहीत. मॅट्रेग्युसाहेबांचा रिपोर्ट बाहेर आल्यावर या रिपोर्टाच्या चौकटीत आपण आपल्या कॅग्रेस-लीग योजनेपैकीं पुष्कळ गोष्टी वसवाव्या, पण ही चौकट-च मोडून नये असें हिंदुस्थानांतील सर्व पुढाऱ्यांनीं एकजात ठरविलें. रिपोर्ट सरकारचा आहे. तेव्हां त्यांतील चौकट मोडून टाका असें आम्ही महाल्यास कोणी ऐकणार नाही. चौकट मोडण्याचा आग्रह धरणे म्हणजे सरकारी योजनेचाच विघ्वंस होय. तसा आपण विघ्वंस केला तर कॅग्रेस-लीग स्कीमचे तूप गेले व मॅट्रेग्यु स्कीमचे तेलही गेले असें होऊन कांहीं तरी कःपदार्थ, धुपाटणे, हातीं येईल असें सर्व विचारी माणसांस वाटले. कॅग्रेस-लीग स्कीमच्या विरुद्ध जर सरकार आहे तर ती मिळणे मुष्किलीचे

आहे; मांटेग्यु स्कीमचा विधंस करणे जरी कठीण नसले तरी विधंस झाल्यावर या दोहोपेक्षांही कमी भरींव दान पदरीं पडण्याचे भय आहे; अशा स्थिरीत माटेग्यू योजनेची चौकट कबूल करून त्यांत आपणास पाहिजे त्या दुरुस्थ्या बसवाव्या म्हणजे आपल्या मागणीस सरकारास नाकारणे कठीण पडेल असा सर्व राष्ट्राने एकमताने विचार केला. जरी Diarchy किंवा सत्ता-विभाग हिंदुस्थानांतील लोकांस प्रिय नव्हता तरी तो मांटेग्यू योजनेच्या चवकटीसारखा असल्यामुळे तो स्वीकारावा असें पुढाऱ्यांनी ठरविले. Diarchy च्या मार्गानें लोकांच्या हातीं हळू हळू कारभार देण्यास आम्ही तयार आहो; असें जर सरकारी रिपोर्ट म्हणत असेल, तर हें Diarchy चे तच्च आम्हांस मान्य आहे, आम्हीं तें प्रांतिक सरकारांत स्वीकारण्यास तयार आहो; पण तुमचेच हें तच्च तुम्ही वरिष्ठ सरकारासही लाविले पाहिजे असें म्हणण्याची लोकांस मुभा पाहिजे होती. मांटेग्यू साहेब वरिष्ठ सरकारांत लोकांस कांहीं सत्ता देण्यास तयार नव्हते तेव्हां त्यांचेच तच्च प्रांतिक सरकारांत कबूल करून तें त्यास वरिष्ठ सरकारास लागू करण्यास लावणे अधिक संभवनीय आहे असा पुढाऱ्यांनी पोक्त विचार केला. वरिष्ठ सरकारांत लोकांस थोडी तरी सत्ता मिळून त्यांचा तेथें चंचुप्रवेश आज न झाला तर पुढे अशी संधि लवकर येणार नाही; व एकदां चंचुप्रवेश करून ठेविला असला म्हणजे पुनः पुनः चलवल करून वरिष्ठ सरकारांतही लोकांस हातपाय पसरावयास सांपटील; चंचुप्रवेश आज न झाल्यास वरिष्ठ सरकारच्या सुधारणेचा द्रवाजाच अजी बंद होऊन तो पुनः उघडणे कठीण जाईल; तेव्हां हा चंचुप्रवेश वरिष्ठ सरकारांत होण्यासाठी सत्ताविभागाचे तच्च प्रांतिक सरकारांत आपण मान्य केले पाहिजे ही विचारसरणी सर्व पुढाऱ्यांस पसंत पडली व तिच्या अनुरोधाने मुंबईकॉयेसचे घोरण राहिले होते. अशा स्थिरीत प्रांतिक स्वराज्य आतांच पूर्ण पाहिजे अशी मागणी करून जर Diarchy आपण फेटाळून लाविली तर तीच Diarchy वरिष्ठ सरकारांत आपण कोणत्या तोंडाने मागणार? Diarchy व्यवस्था लोकांनी मान्य केल्यास सरकारचे तें मूळ तच्च असल्याने, लोकांनी जोग धरल्यास तें वरिष्ठ सरकारांतही मिळण्याचा संभव आहे; पण तें अमान्य केल्यास फार झाले तर सरकार प्रांतिक स्वराज्य देईल पण वरिष्ठ सरकारांत लोकांचा हात शिरकूं देणार नाही. असा प्रांतिक सत्तेचा

व वरिष्ठ सत्तेचा अन्योन्याश्रय आहे. हा अन्योन्याश्रय मुंबईकॉग्रेसने ओळखला, पण ज्या मार्गीने मुंबईकॉग्रेस पुढे जात होती तो मार्गच दिल्लीस प्रांतिक स्वराज्याची तात्कालिक मागणी झाल्यामुळे खुटला, व वरिष्ठ सरकारांत सुधारणा होण्याची आशा बरीच कमी झाली. ज्या मार्गीने मुंबईकॉग्रेस गेली त्याच मार्गीने दिल्लीकॉग्रेस गेली असती व थोडे पुढे जाऊन एसादी मागणी अधिक करती तर प्रश्न वेगळा होता. पण हा प्रकार तसा नाही. जो व्यूह मुंबईकॉग्रेसने रचला व ज्या विचारसरणीवर रचला ती दिल्ली येथे ढांसळून पडली अशी वस्तुस्थिति आहे व यामुळेच प्रांतिक स्वराज्याच्या मागणीस दिल्ली येथे एका पक्षाकडून कसून विशेष करण्यांत आला. प्रांतिक सरकारच्या हक्कपेक्षां वरिष्ठ सरकारांतील हक्क अधिक किमतीचे आहेत व पूर्वोक्त हक्कावर फाजील जोर दिल्यानें जर उत्तरोक्त हक्क मिळणे अधिक कठीण होत असेल तर तसले धोरण देशाच्या हिताचे नाहीं, ही मिसेस बेझंट यांची विचारसरणी आहे. दिल्लीकॉग्रेसमध्ये त्यांनी हंच धोरण ठेविले. तें कोणास पटेल, कोणास न पटेल, तो प्रश्न अलाहिदा आहे. पण तें न पटणाऱ्यांसही इतके बेडपणाचे बाटण्याजोगे तें सास नाहीं कीं त्यांसाठी मिसेस बेझंट यांचे हेतूच्या शुद्धतेविषयी किंवा बुद्धीच्या विकलत्वाविषयीं शंका घेण्याची जरूर पडावी.

राष्ट्रीय पक्षाचे असे म्हणणे आहे कीं, जर प्रांतिक कायर्द कौन्सिलांनी प्रांतिक स्वराज्य एकदम मागितले तर दिल्लीस ती मागणी करण्यास काय हरकत आहे ? यावर आमचे उत्तर असें आहे कीं, कॉग्रेसची जबाबदारी मांडी आहे. तशी प्रांतिक कौन्सिलाची नाहीं. प्रांतिक सरकारच्या चुका काढणे हंच कायतें बहुशः लोकपक्षाचे कौन्सिलांतील काम असते, पण कॉग्रेसला संचंध देशाचा विचार करून धोरण उत्तरावयाचे असते. कॉग्रेसलीग स्कीम, हिंदुमुसलमानांचा समेट, मॉटोरयु स्कीममधील सुधारणा इत्यादिकांची जबाबदारी जशी कॉग्रेसवर आहे तशी प्रांतिक कौन्सिलांवर नाहीं. कॉग्रेसला जसा आगापिच्छा आहे तसा कौन्सिलास नाहीं. कॉग्रेस जशी आपल्या धोरणाने बांधलेली आहे व एकदां एका कॉग्रेसने स्वीकारलेले धोरण जसें दुसऱ्या कॉग्रेसला भरांव कारणाशिवाय सोडतां येणार नाहीं तसें कौन्सिलाचे नाहीं, कॉग्रेसच्या एकसूत्री धोरणाने निरनिराळी कौन्सिले बांधलेली नाहींत तेव्हां अशा स्थिरीत कौन्सिलांनी उत्तर केला म्हणून तो

आपल्या घोरणाच्या विरुद्ध असतांही कॅग्रेसने मान्य करणे शहाणपणाचे नाहीं. The Congress must take an Imperial and not a Provincial view असे कॅग्रेसमध्ये मि. सी. पी. रामस्वामी ऐयर यांनी जे बोलून दासविले त्याचे इंगित हेच होय.

दिल्लीकॅग्रेसविषयी मिसेस बेळंट यांचे विरुद्ध आणखी एक मुद्दा पुढे करण्यांत येतो. तो असा की, जर दिल्ली येथे बहुमत बाईच्या विरुद्ध होते तर त्यांनीही बहुमताप्रमाणे चालले पाहिजे असे म्हणणे म्हणजे लोकसत्तेविषयी, राजकीय संस्थांविषयी, तसेच बहुमताच्या अधिकाराविषयी अशम्य अज्ञान प्रकट करणे होय. जर बहुमत कोणाच्या विरुद्ध असेल तर त्या संस्थेवर विरुद्ध मंडळीचे वर्चस्व चालू नये, त्या संस्थेच्या नांवाचा आपल्या मतसमर्थनार्थ त्या मंडळीस उपयोग करण्याचा अधिकार नाहीं, बहुमताप्रमाणे ठराव पास व्हावयास पाहिजे, व बहुमताच्या ठरावांची अंमलबजावणी करण्याचा त्या संस्थेस हक्क आहे; येथपर्यंत आम्हांस सर्व कबूल आहे. पण जे मत आपणास अमान्य आहे, ते बहुमतास योग्य दिसते म्हणून आपणाही मान्य केले पाहिजे, त्याविरुद्ध बोलण्याचा, लिहिण्याचा चळवळ करण्याचा कोणास हक्क नाहीं असा त्याचा अर्थ होत नाहीं. कायदे कौनिसिलांत लोकांच्या पुढांवांस बहुमत प्रायः मिळत नाहीं म्हणून ते त्याविरुद्ध आपल्या चळवळी करीत नाहींत काय? ऑस्किथ साहेबांस आज बहुमत मिळाले नाहीं, म्हणून ते कॉइड जॉर्ज यांची मते कबूल करतील की काय? ते आपल्या मतसमर्थनार्थ चळवळ करितील व त्या चळवळीसाठी सभा भरवितील, लेख लिहितील, संस्था उभारतील व अशा रीतीने बहुमत आपल्या बाजूस वळविण्याचा यत्न करतील. त्यांस प्रत्यवाय नाही. ज्या पक्षास बहुमत नाहीं त्याने बहुमत आपल्या पक्षास मिळविण्याचा त्या संस्थेत राहून प्रयत्न करावा हा त्या पक्षाचा जन्मसिद्ध हक्क आहे. हा हक्क काढून बेतल्यास बहुमतावर चालणाऱ्या संस्थांची प्रगति खुटून त्यांचे बारा वाजतील. कॅग्रेससारख्या सर्वराष्ट्रीय संस्थांत अनेक पक्ष असावयाचे, त्यांत आज या पक्षांचे बहुमत तर उद्यां त्या पक्षांचे बहुमत, असा प्रकार चालावयाचा. ज्यांचे बहुमत असेल त्याचे ठराव कॅग्रेस पास करील व ते कॅग्रेस ठराव म्हणून समजले जाऊन कॅग्रेस त्यांची अंमलबजावणी करील. हे ठराव ज्या पक्षास मान्य नाहींत त्याने नवीन खटपट करून बहुमत आपल्या

बाजूचे करण्याच्या मार्गावे व त्यांत त्यास यश आल्यास पूर्वीचे ठराव फिरवून आपल्या मताचे ठराव पास करून अमलांत आणावे हीच अशाप्रकारच्या सर्व राजकीय संस्थांची रीत आहे.

शेवटला प्रश्न सत्याग्रहाचा राहिला. त्यासंबंधानें मिसेस बेझंट यांनी जेधोरण स्वीकारलेले आहे, त्याविष्यीं पुष्कळ चुकीच्या गोष्टी लोकांत पसरलेल्या आहेत. तेव्हां या मुद्याचा विचार करतांना प्रथम वस्तुस्थितीचे निवेदन करणे जरूर आहे. रौलट कायदा पास होण्याचे अगोदरच सत्याग्रहाच्या चळवळीचा उपकम करण्यांत आला होता. त्या वेळी मिसेस बेझंट यांनी सत्याग्रहासंबंधानें आपले धोरण काय तें जाहीर केलेले आहे. त्या तत्त्वतः सत्याग्रहाच्या (अर्थात् Passive Resistance) च्या विरुद्ध नाहीत. सत्याग्रह म्हणजे एकादी आपणांस चुकीची वाटणारी गोष्ट कायद्यानें उगविली असतां ती मोठून कायद्यांतील शिक्षा शांतपणे भोगणे हा निश्चय होय. या प्रकारास महात्मा गांधी यांनी आध्यात्मिक व निवृत्तिमार्गांचे उच्च स्वरूप दिले आहे. तें क्षणभर सोडून देऊन सामान्य जनतेस जो सत्याग्रहाचा साधा अर्थ कळतो तो घेतल्यास तो आणि Passive Resistance ही एकच आहेत. मिसेस बेझंट या Passive Resistance च्या विरुद्ध नाहीत इतकेंच नव्हे तर अनेक वर्षांमार्गे सर चार्लस ब्रॅडला व मिसेस बेझंट यांनी Knowlton pamphlet नांवाचे विलायतेत सरकारने मना केलेले पुस्तक छापून त्यांनी स्वतः सत्याग्रह अवलंबिलेला होता ही गोष्ट इंग्लंडांतील गेल्या शतकाच्या शेवटच्या भागाचा इतिहास माहीत असलेल्या सर्व लोकांस अवगत आहे. एकादा कायदा अन्यायाचा असला व तो पाळणे एकादा शुद्धसंव पुरुषास आपल्या विवेकबुद्धीच्या विरुद्ध आहे असें वाटत असले तर त्यांने कायदा मोठून कायद्यांत सांगितलेले प्रायश्चित्त निमूटपणे भोगावे असा हा मार्ग आहे. असें केल्यानें त्या वाईट कायद्याकडे जनतेचे लक्ष जाते, व शिक्षणानें उच्च व आचरणानें चोख असणारे पुष्कळ प्रजाजन जर कायदा मोठण्यास तयार झाले तर जनतेची सहानुभूति ते आकर्षू शकतात, सरकारचे हंसे होते व कधीं कधीं पुष्कळ माणसांस तुरंगांत घालणे अडचणीचेही होते व अशा रीतीनिं तो वाईट कायदा रद्द करण्यांत येतो. पण माहात्मा गांधींनी जो सत्याग्रह सुरु केला तो या वरील प्रकारापेक्षां एका अत्यंत महत्वाच्या बाबतीत भिन्न होता. गैलट कायदा पास होण्याचे अगोदर त्यांत ज्या दुरुस्त्या कर-

त्यांत आन्या त्यामुळे त्या कायद्यांत अर्शा एकही बाब राहिली नाहीं कीं, जी कोणीही सदाचारणी नागरिक मोठण्यास राजी होईल. रैलेट कायद्याचे मुख्य भय आहे तें हें कीं, जरी हा कायदा अराजक-माणसांकरितां आहे असे सरकार म्हणत असले तरी तें तो कायदा सनदर्शी चळवळ करणाऱ्या लोकांस लावणार नाहीं अशी खात्री कोणी यावी ? या कायद्यांची कलमे आक्षेपाह आहेत ही तकार गौण आहे. लोकांची मोठी तकार अशी आहे कीं, सरकार कायद्याचा दुरुपयोग करील. आतां जर चांगल्या माणसास मोठतां येतील अशी कलमे या कायद्यांतून काढून टाकण्यांत आलीं तर त्याविसूद्ध वर सांगितलेला Passive Resistance शक्य नाहीं. कारण जो कायदा विवेकी माणसास मोठतां येण्यास त्याचें मन परवामगी देत नाहीं तो कायदा मोठून लोकांची सहानुभूति मिळविणे अशक्य होय. म्हणून महात्मा गांधी यांनी आम्हांस हवे ते दुसरे कायदे आम्ही मोळू अशी आपल्या चळवळींत व्यवस्था केली. दुसरे कोणते कायदे मोडावयाचे हें कमिटीने ठरवावें व ते कायदे या चळवळींतील अनुयायांनी मोडावयाचे असे त्यांनी ठरविले. अमुक एक प्रकारचे कायदे कमिटी ठरवील असा कांहीं निर्बंध म. गांधी यांनी घातला नाहीं, इतकेंच नव्हे तर मद्रास इलास्यांतील एका व्यास्यानांत प्रतिपक्षावरील आक्षेपांस उत्तर देतांना महात्मा गांधी यांनी स्पष्ट खुलासा केला कीं; ज्या कायद्यांत नीति-अनीतीचा प्रश्न नाहीं (Laws having a moral sanction) त्या कायद्यापैकीं पाहिजे ते कायदे मोठण्याचें कमिटी ठरवील. सरकारास देणे देण्याचे कायदे, ज्या कायद्यांनी सरकारचा सांपत्तिक योगक्षेम चालतो ते मोडणे यांत नीतीचा प्रश्न नाहीं; व असे कायदे मोठण्यास सांगण्यास आमच्या कमिटीस मुभा आहे; जे लोक सत्याग्रहाची शपथ घेतात त्यांनी नीतिनियमांशीं संबंध नसलेला कोणताहि कायदा मोठण्यास तयार असले पाहिजे व म्हणून अमुक एक कायदा मोडा असा कमिटीने ठराव केल्यास, अशा तयार असलेल्या माणसांच्या सदसद्विकेबुद्धीवर जुलूम होण्याचा प्रश्न उत्पन्न होऊं शक्त नाहीं, असे महात्माजींनी त्याच प्रसंगी उघड सांगितले.

Passive Resistance प्रमाणे जो कायदा जुलमी व अन्यायाचा असे वाटत असेल तो मोडणे अशक्य झाल्यामुळे दुसरे कायदे मोठण्याचे ठरले, व त्यांत जे कायदे समाजाचा व राज्यरचनेचा डोलारा उभा राहण्यास

अवश्यक होत तेही मोडण्याचा संभव उत्पन्न झाला. प्रस्तुत लेखकाची अशी समजूत आहे की, मोडल्या जाणाऱ्या कायद्याचें क्षेत्र असें विस्तृत होण्याचें एक महत्त्वाचें कारण महात्मा गांधी यांचे मतांत शोधिले पाहिजे. महात्मा गांधी हे टॉलस्ट्रॉयचे अनुयायी आहेत. हल्दींची समाजाची व राज्यव्यवस्थेची रचना त्यांस मान्य नसून ती मोडून एक तर्फेचा समाजसत्तावाद अमलांत यावा असें ते म्हणत आहेत. कांहींनी धनी व्हावें, कांहींनी नोकर व्हावें, कांहींनी शारीरिक कामे करावीं, कांहींनी करू नये, वगैरे गोष्टी त्यांस कबूल नाहीत. अर्थात ज्यांस हल्दींची समाजाची व राज्यव्यवस्थेची रचना नापसंत असून तिचे जागीं अगदीं निराळी रचना फारसा विलंब न लावतां अमलांत आणणे संभवनीय वाटतें त्यांस हल्दींच्या अमदानीकरितां जे कायदे अवश्यक आहेत त्यांविषयीं आदर वाटणार नाहीं व प्रसंगविशेषीं ते अपायकारकही वाटतील ह्यांत नवल नाहीं. यामुळे इतर कायदे मोडण्याचा प्रश्न उत्पन्न होऊन, हल्दींच्या लोकव्यवस्थेत फारशी उलथापालथ न करू इच्छिणाऱ्या सामान्य जननंच्या दृष्टीस विस्तृत वाटेल अशी मर्यादा अतिक्रमणीय कायद्यांस त्यांनी बातली असें मानणे सयुक्तिक दिसतें.

महात्मा गांधी व मिसेस बेझंट यांचेमध्ये मतभेद होता तो यासंबंधाचा होय. रौलेट कायदा कौन्सिलांतून कोणत्या स्वरूपांत शेवटीं पास होऊन बाहेर पडेल याची नकी कल्पना तो पास होण्यापूर्वी कोणासही नव्हती. कारण त्यावेळी सिलेक्ट कमिटीत त्याची छाननी चालू होती. अशा स्थिरीत तुम्हीं गांधी यांच्या शपथेवर सही कराल काय असा, मिसेस बेझंट यांस प्रश्न विचारण्यांत आला, तेव्हां बाईंनी इतर कायदे मोडण्याविषयींची शपथेतील अट खोडून टाकून त्या शपथेवर सही केली. पुढे रौलेट कायदा मोडणे अशक्य आहे हें स्पष्ट झाले, तेव्हां मिसेस बेझंट व महात्मा गांधी यांच्यामधील मतभेद अधिक तीव्र झाला. बाईंचे म्हणणे असें होतें कीं, इतर कायदे मोडण्याची मुभा हानिकारक आहे, सरकारांत आणि समाजरचनेत जरी किंतीही दोष असले तरी बहुजनसमाजाचा कायद्याविषयीं जो आदर आहे त्यामुळेच सरकार आणि समाज चालू शकतो. महात्मा गांधीसारख्या फार विचारी माणसांची किंवा सत्याग्रहाच्या शपथेवर पूर्ण विचार करून सही करणारांची गोष्ट जरी स्वतंत्र असली तरी, आम्हीं रौलेट कायद्याशिवाय इतर कायदेही मोडू, जे कायदे पूर्वी आम्हींच मान्य करीत होतों

ही मोहूं, कोणते कायदे मोडावयाचे हें आमचें आम्हींच ठरवूं व आम्ही
प्रतीविरुद्ध वर्तणार नाहीं या एका गोष्टीवरीज कायदे मोडण्याच्या बाबतींत
प्राम्हीं कोठलीही गोष्ट ओळखत नाहीं असा सत्याग्रहाच्या शपथेचा उघड
उघड अर्थ होत असत्यानें त्याचा अज्ञ बहुजनांवर भलताच परिणाम
नेईल, त्यांचा बुद्धिभेद होऊन भलत्याच गोष्टी त्यांच्या हातून घडतील
पर्से मिसेस बेझंट यांचे म्हणणे होतें. सामान्य माणसाच्या मनांत ‘कायदा’
‘सुव्यवस्था’ यांविष्यां जी भावना समाजानें उत्पन्न केलेली असते तिचे
गुढाशीं आधात करून ती निर्बल केल्यास, सत्याग्रही लोकांच्या हातून
यांची इच्छा नसतानाही, समाजांत भलतेंच बीज पंरले जाऊन त्यास अ-
याचारादिकांचीं तात्काळ कडू फले येतील, अशी मिसेस बेझंट यांस धास्ती
ाटत होती. सर्व लोक गांधीइतके विचारी आणि शांत असत नाहींत. या
चलवर्ळीचे नैतिक पाठबळ ओळखण्यास जी पात्रता लागते ती बहुजन-
समाजास नाहीं. सत्याग्रहाच्या मार्गात कांहीं अडचण उत्पन्न झाल्यास हा
ग्रन्थ समाज खवळून ही चलवळ भलत्याच मार्गवर नेईल असे बाईंनीं अगो-
दूरच वारंवार प्रतिपादिले होतं. महात्मा गांधी यांचे यावर असे म्हणणे
ाढले कीं, हिंदुस्थानांतन्या लोकांवर अध्यात्मवृत्तीचा पगडा पुष्कळ आहे,
सत्याग्रहाच्या चलवर्ळीचे तपःसामर्थ्य असे आहे कीं, असले दुष्ट परिणाम
शेणारच नाहींत. इतकेंच नव्हे तर, जर ते होण्याचा संभव असेल तर तोही
सत्याग्रहाच्या प्रभावानें नाहींसा होईल !

मिसेस बेझंट यांचे दुसरे असे म्हणणे होते कीं, सर्व जगाची व हिंदुस्था-
नी स्थिति इतकी अस्वस्थ झालेली आहे कीं, आज परिस्थिति फार नाजूक
प्राली आहे. चारपांच वर्षभर माजलेली लढाई, रशियन राज्यक्रान्तीनंतर सर्वंत्र
मसरणारी बोल्शेविश्वमर्ची लाट, जगभर झालेली महागाई, हिंदुस्थानांतील
ग्रवर्षण, हिंदुस्थानांत व इतरव झालेले मजुरांचे संप, इत्यादि अनेक कार-
गांनीं, सहज क्षुब्ध होईल अशी लोकांची मनःस्थिति झालेली आहे. सर्व
कारं हवालदील झालेल्या लोकांत ही चलवळ मोठच्या प्रमाणावर सुरू
फेल्यास अस्वस्थता माजण्यास उशीर लागणार नाहीं. या दोन कारणांसतव
गांधी यांच्या विरुद्ध असणारे आपले विचार, भीडमुरवत न घरतां व आपले
हणणे लोकांस कितपत गोट वाटेल हा स्वार्थी विचार मनांत येऊन न देतां
मिसेस बेझंट यांनी एकसारखे प्रतिपादिले.

ही वर लिहिलेली विचारसरणी मिसेस बेझंट यांची आहे. ती आम्हांस बरोबर वाटते. पण ती जरी कोणास बरोबर वाटत नसली तरी ती इतकी वेडगळपणाची सास नाहीं की, नीसाठी मिसेस बेझंट यांच्या प्रामाणिक-पणावृद्धल संशय घण्याची अवश्यकता आहे. मिसेस बेझंट यांच्या बुद्धिमत्तेचीच परीक्षा करावयाची असली तर नुकत्याच आलेल्या गोष्टीवरून त्यांचीच बुद्धिमत्ता जास्त विश्वसनीय आहे असें दिसून येते. ज्याच्या बोलण्याची प्रचीति येते तो मनुष्य अधिक विश्वसनीय समजला पाहिजे ही कसोटी मिसेस बेझंट व इतर पुढारी यांस लावून पाहिली असतां मिसेस बेझंट या जशा कसास उतरतील तसे इतर उत्तराग नाहीत हे कोणाही निःपक्षपाती मनुष्यास कळून येण्याजांगे आहे. सेन्याच्या पुढाऱ्याप्रमाणे-सेनापतीप्रमाणे—राष्ट्राच्या पुढाऱ्याच्या अंगीं नुसर्ते शोर्य असून भागत नाहीं. शौर्यावरोबर धोरण आणि शाहाणपणा हे गुणही त्याचे अंगीं अवश्यक असतात. नेपोलियन जितका शूर होता तितकाच किंवा त्याहून अधिक तो धोरणी होता म्हणून तो खरा पुढारी. ऑस्ट्रलीझनी लढाई होण्याचे अगोदर तेथील जागेची टेहेळणी करतांना, येथे शत्रू तळ ईर्झल, या टेकडीवर तो अमुक हिकमती योजील, या जागी मी त्यांवर अमुक ढावपेंच टार्कीन, व या चढावावर तो मला शरण येईल असा त्याने आपल्या धोरणावर अजमास बांधिला, इतकेच नव्हे तर त्या धोरणाच्या अनुरोधाने त्याने कांहीं टेकड्यां-जवर्णील जागा खणून आपणांस हवी तशी केली व पुढे नेपोलियनच्या अजमासाप्रमाणे सर्व गोष्टी नाटकांतल्या संविधानकाप्रमाणे घडून येऊन त्याची फक्त झाली म्हणूनच तो मोठा सेनापती. जी गोष्ट सामान्य लोकांस समजते तीच गोष्ट जर पुढाऱ्यास समजत असेल तर सामान्य मनुष्य व लोकनायक यांत फरक काय? सामान्य मनुष्यास जी गोष्ट समजत नाहीं ती ज्यास समजते व त्याप्रमाणे धोरण बांधून जो आपले दूरदर्शित्व खरै करून दाखवितो तो खरा पुढारी होय. झाड पाहिल्यावर त्याचीं फळे तोडणारा मनुष्य बागवान नव्हे तर बीज पाहिल्यावर जो बृक्षाचा अचूक अजमास करतो तो खरा बागवान होय. विजेचा प्रचंड गडगडाट, ढगांची भयंकर काळोखी व समुद्राचा नितान्त क्षोभ दृष्टिगोचर झाल्यानंतर वादळांत आपण सांपडलों आहों हे लक्षांत येऊन जो सुकाणाकडे धांव घेतो तो नावाडी नव्हे तर क्षितिजावर टीचभर रुंदीचे ढग आलेले पाहून त्याच्या लक्षणावरून

गो वादक्काचं धोरण बांधतो, तें येण्याच्या अगोदर जो आपले सुकाणूं घडु भरितो, व पूर्वेतयारी असल्यामुळे वादक्कांतून शौर्यानें निभावतो तो खरा नावाडी. सूर्य उगवल्यावर तो सर्वांसच दिसतो तो दासविण्यास पुढारी लागत नाही. पण पहाट कुटण्याच्या पूर्वीं सूर्योदयाची घटका निश्चित करण्यास बुद्धीचा घट धोरणाचा खोल पुढारी पाहिजे असतो. या दृष्टीनें पाहिल्यास मिसेस बेझंट यांची विशाल बुद्धि आपल्या वेंधेत गुंतागुंतचे मोठमोठे प्रश्न घरू शकते हें रिहू करणे कठीण नाही. १९१७ च्या डिसें-बरमध्ये युरोपीय महायुद्धाचं काय होणार याचा कोणासही थांग नव्हता. त्यावेळी कॉग्रेसच्या अध्यक्षपीठावरून वाई म्हणाल्या, “राजकारणी माणूस या नात्यानें नव्हे तर अध्यात्मशास्त्रज्ञ या नात्यानें मी सांगते की, मला या लढाईच्या निकालाविषयीं शंका वाढत नाही. एकतंत्री सतेच्चा नाश व्हावा यासाठी ही लढाई आहे. राज्यकारभारांत तसेच लढाईतही एकमुखी सत्ता लोकसतेइतकी कार्यक्रम नाहीं हें ठरून एकमुखी सतेवरील जनतेचा विश्वास उडाल्याशिवाय लढाई संपणार नाही. एकमुखी सत्तेने तास्पुरता फायदा व यश लढाईत प्रारंभी मिळते पण तें खरे नव्हे, या लढाईत ही सत्ता नाश पावणार आहे.” त्यावेळीं जर्मनीतील लोक कैसरला कंटाळून आपणच पदच्युत करतील व त्यानंतर लगेच हें युद्ध संपेल अशी कल्पना कोणाच्याही ध्यानीं नव्हती, हें लक्षांत ठेवून वरील शब्द वाचल्यास जगाचे प्रचंड प्रश्न उलगडण्यांत बाईची बुद्धि किती कुशाग्र आहे याचा वाचकांस अजमास करतां येहील. कॉग्रेसमध्ये अशा प्रकारचे विधान बाईंनी १९१७ च्या डिसेंबरांत केले, पण थिओसफिकल वाढमयांत हेच विचार १९१४ च्या आकटोबरांत म्हणजे लढाई सुरु होऊन दोनतीन महिन्यांतच त्यांनी प्रकट केले होते हें लक्षांत ठेविल्यास वाचकांस अधिकच आश्वर्य वाटेल. महात्मा गांधी व मिसेस बेझंट यांचा सत्याग्रहाविषयींचा मतभेद या लेखांत पूर्वीच नमुद करण्यांत आला आहे. त्या बाबतीतही सत्याग्रहाच्या चलवळीचा भलतेच लोक फायदा घेऊन अस्वस्थता उत्पन्न करितील हें मिसेस बेझंट यांचे भविष्य खरे ठरले. महात्मा गांधी यांनी आपल्या सत्यनिष्ठ स्वभावास अनुसरून असें सार्वजनिक रीत्या कबूल केले आहे की, जनसमूहामध्ये कुमांगीवृत्ति किती आहे याचा जो भी अजमास केला होता तो चुकीचा ठरला.

आणखी एका बाबतीतही याचप्रमाणे मिसेस बेझंट यांचे धोरण खंर ठरल्याचा अनुभव नुकताच आला आहे. गेल्या वर्ष सव्वावर्षभर जे लोक

मिसेस बेझंट यांचे न्यू इंडिया पत्र काळजीने वाचीत आले असतील त्यांस हें माहीत आहे की, त्यांच्या मर्ते हा काळ असा आहे की, हिंदुस्थानाबाहेर-च्या लोकांकरवीं हिंदुस्थानांत अस्वस्थता उत्पन्न होणे असंभवनीय नाही. गुद्रुत सालीं Citizen Army या विषयासंबंधानें त्यांनी जे लेख लिहिले होते त्यांत अस्वस्थता उत्पन्न होण्यासंबंधानें त्यांचे मत स्पष्ट करण्यांत आले आहे. जेव्हां सत्याग्रहाची चळवळ सुरु होऊन त्या चळवळीचे निमित करून लाहोर, अमृतसर, दिल्ली, अमदाबाद, विरमगांव इत्यादि ठिकाणी लोकांकडून अत्याचार व सरकारकडून दडपशाही होत होती त्या वेळेसच मिसेस बेझंट यांनी वारंवार सांगितले की, लोकांच्या या दंग्यांत इतर दंग्यापेक्षां कांहीं अधिक, कांहीं निराळे असेल अशी शंका येते, नुसत्या राजकीय कारणांनी चिडलेले लोक रेलवेचे रुक्त उपटणे, तारायंत्राच्या तारा तोडणे, सरकारी इमारती व ऑफिसे जाळणे, वगैरे गोष्टी करतील असें मला वाटत नाहीं. यांत बाहेरच्या लोकांचा कदाचित् संबंध असावा. सांप्रतचा काळ माझ्या मतानें असा आहे की, बाहेरच्या लोकांचे परचक हळ्ळी येऊ शकेल. अशा प्रकारचीं मते प्रतिपाद्याचा जेव्हां मिसेस बेझंट यांनी प्रथम उपक्रम केला तेव्हां अत्याचारास नुकतीच सुरुवात होत होती. कित्येक दिवसपर्यंत मिसेस बेझंट यांचे हें म्हणणे चालूच होते. अशा आणीबाणीच्या वेळी लोकांच्या पुढाऱ्यांनी, वक्त्यांनी, लेखकांनी व वर्तमानपत्रकारांनी सरकार व आपण यांमधला भेद विसरून व भांडणे मार्गे ठेवून सरकारला मनोमावानें महत करावी, त्यावर फार कडक टीका करू नये, कडक टीकेने अस्वस्थ झालेल्या लोकांच्या कृत्यांस सहजासहजीं भलतेच वळण लागण्याचा संभव असतो, तसें झाल्यास सरकार अधिक कडक होते, व बुडत्याचा पाय खोलांत या न्यायाने दडपशाहीच्या गतेत लोक आधिकाधिक बुडतात. अशी दुःस्थिती टाळण्याकरितां हिंदुस्थानांतील सर्व वजनदार लोकांनी एकमताने सरकारास आज आधार यावा; जोंवर परकीयांच्या स्वारीची धास्ती आहे, जोंवर अंतःस्थ अत्याचार संशयित स्वरूपाचे वाटत आहेत तोंवर आपण दम धरू, त्यानंतर आपणांस नोकरशाहीविरुद्ध चळवळ करण्यास मार्ग खुला आहे - असा बाईंचा सर्वांस उपदेश होता, तो फारसा कोणास पटला नाही. बाईं पराचा कावळा करीत आहेत असे पुष्करांस वाटले. कित्येक पुढाऱ्यांनी परचकाचा संभव वाटण्यास तुम्हांस काय प्रमाणे आहेत असा त्यांस सवालही केला.

इंगलंडच्या लोकांस फसविण्यासाठी सरकार लंडगा आला रे आला अशी खोटी बोल्शेविंजमची ओरड करीत आहे, व मिसेस बेझंट या त्यास वेड्यासारखी मान तुकावीत आहेत असें हिंदुस्थानांतील बहुतेक पुढारी म्हणविणारांचे मत पडले. पण बाईच्या शब्दास पुरा महिना झाला नाहीं तोंच लंडगा खराच आला, व अफगाण सरहदीवर काबुलचे अमीर व हिंदुस्थानांचे सरकार यांमध्ये युद्ध सुरु झाले. विशाल बुद्धीच्या जोरावर जगाच्या राजकीय परिस्थितीचे यथास्थित अनुम न केल्याचे याहून चांगले उदाहरण मिळणे कठीण.

हा उपदेश ऐकण्यांत आला असता व जशी महात्मा गांधी यांनी आपली चलवळ एकदम तहकूब करण्याची द्वारी फिरविली त्याप्रमाणे जर हिंदुस्थानांतल्या सर्व विचारी माणसांनी आपले सर्व मतभेद तहकूब ठेवण्याचे ठरविले असते तर केवढी बहार झाली असती ! हा उपदेश तात्काळ ऐकण्यांत आला असता तर जनतेवर पुढाऱ्यांचे एकदम वजन पडून लोकांस कमी नुकसान सोसणे जरूर होते, पुष्कळ लोक तुरंगांत न जाते, पुष्कळ वर्तमानपत्रांची मुस्कटदावी न होती, पुष्कळ जीव मृत्युमुखीं न पडते. असें झाले असते तर मि. हॉनरिंगन मुंबईत राहिले असते, व लोकक्षोभाचे निमित्त करून नोकरशाहीस दडपशाही करण्यास जे कारण मिळाले ते न मिळून दडपशाहीस आला पडता; शिवाय ज्या लोकांवर या दडपशाहीत अन्याय झाला असेल त्यांस न्याय मिळण्याचा संभवही अधिक झाला असता. एशियामधील कारस्थानावरून हिंदुस्थानांत उत्पन्न होऊ शकणारा घोका किंती आहे, याची अचूक अटकळ करणारे मिसेस बेझंट यांसारखे अधिक पुढारी हिंदुस्थानास लाभले नाहीत हे दुर्दैव होय.

आणि या सर्व घोटाळ्यांत मोळ्या आश्वर्याची गोष्ट ही की मिसेस बेझंट, या महत्त्वाकांक्षेस्तव, लोकप्रियतेस्तव, आपले लोकांवर वर्चस्व राहावे म्हणून आपली मते प्रतिपादित आहे असें लोक म्हणतात ! जणू काय महात्मा गांधी यांचे चलवळीस विरोध केल्याने, दिल्हीकांगेसमध्ये बहुताने झालेल्या गोष्टी देशहिताच्या नाहीत असें प्रतिपादित्याने, सरकाराने जरी जुलमी रौलट कायदा पास केला असला तरी दोन दिवस दम धरून कडक टीका करू नका व जरी अधिकारीवर्गाने जुलुमाची कृत्ये केली तीं कांही काळ सोसा असें प्रतिपादल्याने मिसेस बेझंट यांची लोकप्रियतेची महत्त्वाकांक्ष

तृप्त होणार होती; या गोष्टी केल्यानें आपण लोकांस अप्रिय होऊं ही साधी गोष्टीत्यांस समजत नाहीं असे त्यांच्या प्रतिपक्षीयांस खरेखरी वाटते काय ? बाईनीं असे कण्ठरवानें सांगितले आहे, कीं माझे धोरण कांहीं पुढांच्यांस मान्य आहे. पण त्याचा सार्वजनिक रीत्या आपण स्वीकार करून जर तें नेटानें पुढे चालवू तर आपण लोकाच्या रोषास पात्र होऊं हें जाणूनच ते मागें राहिले आहेत. व एकद्यानेच मीं हें अप्रिय काम करावें असा मजवर प्रसंग आहे. जी व्यक्ति आपल्या मतास्तव आपल्या लोकप्रियतेची होळी करण्यास तयार असते ती अधिक निष्काम कीं जी लोकांस भिऊन आपणास खरे वाटते तें निर्भीडपणे बोलण्यास भिते ती निष्काम, याचा विचार आमी आपल्या वाचकांवर सोंपवितों. जर येन केन प्रकारेण लोकांत प्रीति संपादावयाची असती तर लोकछंदानुवर्तनाचा मार्ग बाईस खुला होता. दिली कॉग्रेसमध्ये बहुमतास मिळून, महात्मा गांधींच्या चलवळीची बाजू घरून, निदान द्याविषयीं गप्प वसून बाई अधिक लोकप्रिय झाल्या असत्या. कॉग्रेसच्या डेप्युटेशनवर जाण्याचे मतभेदास्तव त्यांनी नाकारले ते जर मतभेद त्या बाजूस ठेवित्या तर जरूर न होते, व कॉग्रेसच्या वर्तनिं विलायतेस जाऊन आपली महत्त्वाकांक्षाही त्यांस तृप्त करितां आली असती. हा सोपा मार्ग त्यांनी सोडिला तो सास लोकप्रियतेकरितां नव्हे. बाईच्या धोरणामुळे व मतामुळे ऑल-इंडिया होमरुलीगमधील कांहीं व्यक्तींस त्या तेथें नकोशा झाल्या व त्यांनी युक्त्या करून व आंतून सूत्रे ओढून त्यांस राजीनामा देणे भाग पाडिले. ही महत्त्वाकाक्षा आहे असे कोण म्हणेल ?

मिसेस बेझंट या जशा एका अंगानें राजकारणांतील पुढारी म्हणून प्रसिद्ध आहेत, तशा दुसऱ्या अंगानें अध्यात्मशास्त्रांतील कांहीं अधिकाराची व्यक्ति म्हणूनहि प्रसिद्ध आहेत. ज्यांस त्यांची प्रत्यक्ष माहिती आहे त्यांस ठाऊक आहे कीं, लोकांनी चिकटवलेले पुष्कलसे दोष त्यांच्या अंगीं वसत नाहीत. अध्यात्मशास्त्रांत अनुभवद्वारा त्यांची कांहीं प्रगति झालेली आहे व त्यामुळे त्यांच्या बुद्धीस प्रगल्भता व धोरणास खोलपणा हीं जर्शीं प्राप्त झालेली आहेत, तसा वृत्तीत निष्कामपणाही आला आहे. त्या चुकण्याचा संभव नाहीं असे नाहीं. पण लौकिक ज्ञान, लौकिक योग्यता व लौकिक सामर्थ्य यांमध्येही बाईपेक्षां कमी असणारीं, व अध्यात्मशास्त्राचा उंबरठाही न पाहिल्यामुळे चित्तशुद्धीचा ओनामाही न शिकलेलीं माणसें जितक्या चुका कर-

तील स्थांचेपेक्षां बाईच्या हातून कमी चुका होतील असे आम्हांस वाटते. बाईची लौकिक योग्यता व अध्यात्मिक अधिकार हीं जरी अमच्या मतेबरीच असली तरी अंधभक्तीने त्याचे अनुकरण करावे असे आम्ही म्हणत नाहीं. ज्याने त्याने आपल्या सदसद्विवेकबुद्धीचा दिवा हातांत धरून जो मार्ग योग्य दिसेल त्याने गेले पाहिजे. पण त्याने हेही लक्षांत ठेविले पाहिजे कीं, सदसद्विवेकबुद्धीची ज्योत नेहमीं सारखीच प्रकाशवंत असते असे नाहीं, शांत वेळीं ती जितका प्रकाश देईल तितका प्रकाश वाढळांत देत नाहीं. शिवाय नांगऱ्याची सदसद्विवेकबुद्धि, सामान्य माणसाची सदसद्विवेकबुद्धि, स्वार्थत्यागी लौकिक पुढाऱ्यांचो सदसद्विवेकबुद्धि, व लौकिक पुढारीपण व अध्यात्म अधिकार हीं ज्या व्यक्तींत एकवटात अशा ची सदसद्विवेकबुद्धि या उत्तरोत्तर अधिक प्रकाशवंत असतात. उत्कान्तिमार्गांत सदसद्विवेकबुद्धि विकास पावते, अधिक कार्यक्षम होते, व कमी चुकां करते. यासाठीं जरी आपली सदसद्विवेकबुद्धीच कायती आपणांस वाट दाखवू शकेल, त्या कामीं जरी दुसऱ्याची विवेकबुद्धि कामास येणार नाहीं, तरी जी काय आपली सदसद्विवेकबुद्धि असेल ती आपण शक्य तितकी शुद्ध प्रकाशवंत व सामर्थ्यवान केली पाहिजे. हें कर्तव्य जर प्रत्येक माणूस करील तर चुकी झाल्यास त्याने फिकीर करण्याचे कारण नाहीं, अशी सदसद्विवेकबुद्धि जो मार्ग दाखवील तो प्रत्येकाने बिनधोक अनुसरावा. मग इतर थोर माणसांच्या मताप्रमाणे तो मार्ग योग्य असो किंवा नसो. अशा रीतीने सदसद्विवेकबुद्धि विकसित करण्याचा मनुष्याने एकसारखा प्रयत्न केल्यास व चित्तशुद्धीचा मार्ग त्याने निश्चयाने चोखाळल्यास पुढे असा मौजेचा अनुभव त्यास येतो कीं, उत्कान्तिमार्गांत आपणापेक्षां पुढे असलेल्या माणसांची सदसद्विवेकबुद्धि व आपली सदसद्विवेकबुद्धि यांचे निर्णय हळूहळू सारखे होऊं लागतात व आपणांत व त्यांच्यांत मतभेद उत्पन्न होण्याचे प्रसंग कमी कमी होत जाऊन शेवटीं अगदीं नाहींसे होतात. ज्याची अशी स्थिति होत असेल तो धन्य होय.

मिसेस बेझंट यांचे डोक्यावरील हळींचे वाढळ ओसरण्यास आतांच सुरुवात होत आहे. लोकनिंदेच्या व लोकप्रियतेच्या शिखरावर आळीपाळीने बसण्याचा प्रसंग त्यांस अनेकवार येतो व अशा दोन्हीं प्रसंगांतून आपल्या बुद्धीस जेंखरे दिसते त्याप्रमाणे वर्तन करीत त्या नेहमीं सुरक्षितपणे बाहेर आल्या

आहेत. मि. जे. कुण्ठमूर्ति यांचे संबंधी मद्रास हायकोटांत केस चालून जेव्हां मिसेस बेझंट यांचे अंगावर बाजू आली त्यावेळेस हिंदी लोकांस तो सर्व बाईच्या अवतारकृत्याचा पोरखेळ वाटून त्यांचें डोके या लोकानिदेच्या वादळांतून वर निघत नाहीं अशी त्यांची अटकळ होती. त्या तुफानाचे वेळीं जर कोणी असें भविष्य सांगता कीं, थोडक्याच अवधींत बाई लोकपक्षाच्या पहिल्या प्रतीच्या पुढारी होतील, व कांग्रेसच्या अध्यक्षपदावर बहुतेक एकमतानें निवडल्या जातील तर लोकांनी त्यास वेडच्याच्या इस्पितांचा मार्ग दाखलिला असता ही अशक्य गोष्ट जशी लवकरच शक्य झाली तशी आज वाटणारी अशक्य गोष्टही कांहीं काळानें शक्य होऊन आजचे तुफानही लवकर थंडावेल व राजकीय चळवळीचे बाईंचे तारूं सुखरुपपणे बंदरास लागेल असें आमच्या दृष्टीस दिसत आहे.

